

महाराष्ट्र शिक्षण समिती द्वारा संचलित


# महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा

ता. निलंगा जि. लातूर

*B.C.A. - 1st  
Submission*



## पर्यावरण प्रकल्प कार्य पुस्तिका



महाराष्ट्र शिक्षण समिती द्वारा संचलित

# महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा



## प्रमाणपत्र

प्रमाणपत्र देण्यात येते की, कुमार / कुमारी Shaikh Neha Abdul

इयत्ता BCATY हजेरी क्रमांक 64  
शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ मधील प्रकल्प कार्य E-waste and medical waste management


या विषयावर मार्गदर्शक शिक्षक / प्राध्यापकाच्या मार्गदर्शनाखाली अपेक्षित सर्व कामकाज, माहिती संकलन व अहवाल लेखन विद्यापीठाच्या कला लेखन नियमाप्रमाणे प्रकल्प कार्य तयार केलेले आहे. सदर प्रकल्प कार्य हे संबंधित विद्यार्थ्यांने स्वतः संकलित केलेले आहे.

सदर प्रकल्प कार्य हे संबंधित विद्यार्थ्यांने स्वतः संकलित केलेल्या लेखन सामग्रीवर आधारित असून स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिले आहे.

दिनांक : 26/9/2023

  
मार्गदर्शक

परिक्षक

  
प्राचार्य / उपप्राचार्य

Principal  
Maharashtra Mahavidyalaya  
Nilanga-413621 Dist. Latkr

महाराष्ट्र शिक्षण समिती द्वारा संचलित

महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा

ता. निलंगा जि. लातूर

पर्यावरण

प्रकल्प कार्य लेखन वही

(Environmentakl Project Work Book)

विद्यार्थ्यांचे नांव — Shaikh Neha Abdul

वर्ग — BeATy — तुकडी — — क्रमांक —

प्रकल्प कार्याचे शिर्षक — E- wastage and medical  
wastage management

प्रकल्प स्वरूप : वैयक्तीक / गटामध्ये :

१) \_\_\_\_\_

२) \_\_\_\_\_

३) \_\_\_\_\_

प्रकल्प मार्गदर्शकाचे नाव : Chaudhri Aeshma

प्रकल्प मार्गदर्शकाचे नांव : \_\_\_\_\_





## अनुक्रमिका

अ.क्र.	सदरकारी नाम	पान सं.
1.	Introduction	
2.	What is E-Waste	
3.	E-waste management policy objective.	
	Effect of hazardous items in e-waste on human beings	
	Medical waste management	
	Types of Biomedical waste	
	Effect of Biomedical waste	

## Topic 2: E-waste and medical waste management


### Introduction :-

most medical facilities collect vast amounts of data about their patients and employees. from scheduled appointments to lab results and vaccination records. there are many kinds of personal information you collect and store in your facility. thankfully, it's not all on paper anymore like in the good old days. which also presents certain challenges. except sensitive information to be stored on:

- Internal and external hard drives
- portable USB drives and memory cards
- Zip drives and floppy disks
- CDs and DVDs
- Audio and video tapes

when these devices and the data on them are no longer needed, it's important to make sure that they are unreadable. not only is





### E-Waste :-

Waste of electronics / electrical goods that have reached their end of life.

Electronic products often contain hazardous and toxic materials and should not be dumped with other wastes.

Along with china, India is largest importer of E-waste from developed countries like us, uk and Japan.

In India 80% of mobile equipment are imported.

The rate of e-waste generation is increasing by 10% every year.

### Q. What is E - Waste ?

• Electronic waste :- Any type of electronic device that is no longer operational or not in use is called electronic waste.

### ⊙ Main characteristics of ewaste :-

- Includes toxic components.
- no longer operational or thrown away